

शासकीय आश्रमशाळांमध्ये माहिती व तंत्रज्ञान
(संगणक कक्षाची) निर्मिती करण्याबाबत....
(सन २००२-२००३)

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक-शाआशा-१००२/प्र.क्र.११२/का.१३,
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२,
दिनांक : २४ फेब्रुवारी, २००३

- वाचा:- १) आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांचे पत्र क्रमांक-शाआशा-२००२/प्र.क्र.२३४/का.८(३), दिनांक २१ ऑगस्ट, २००२.
२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्रमांक-बीयुडी-२००२/प्र.क्र.८२/का.७, दि. १५ जानेवारी, २००३.

शासन निर्णय :- आदिवासी विकास विभागांतर्गत ४२२ शासकीय आश्रमशाळा आणि ४ इंग्रजी माध्यमाच्या नियासी शाळा कार्यरत असून त्यापैकी १४० शासकीय आश्रमशाळामध्ये माहिती व तंत्रज्ञान धोरण राबविण्यासाठी संगणक कक्षाची निर्मिती करण्यात आलेली असून आता १४० शासकीय आश्रमशाळांमध्ये माहिती व तंत्रज्ञान धोरण राबविण्यासाठी (संगणक कक्षाची निर्मिती) शिक्षकांना संगणकाचे प्रशिक्षण देणे तसेच फर्निचर, स्टेशनरी खरेदी व संगणक खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन होता. शासनाने आता असा निर्णय घेतला आहे की, शासकीय आश्रमशाळांना संगणक खरेदी आणि संगणकासाठी आवश्यक लागणारी इतर यंत्रसामुद्री (Accessories), फर्निचर व स्टेशनरी खरेदी यासं शासन मंजूरी देत आहे. त्यासाठी रुपये ५,००,०८,०००/- (रुपये पाच कोटी आठ हजार फक्त) खर्च करण्यास शासन मंजूरी देत आहे.

२. वरील बाबीसाठी आवश्यक असणारी तरतुद अर्थसंकल्पात समाविष्ट करून घेण्यासाठी रुपये ५,००,०८,०००/- (रुपये पाच कोटी आठ हजार फक्त) एवढ्या रकमेची पुरवणी मागणी सन २००२ च्या हिवाळी अधिवेशनात यिधीमंडळाच्या मंजूरीसाठी सादर करण्यात आलेली होती. सदर पुरवणी मागणी मान्य होऊन यिधीमंडळाने महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन अधिनियम २००२ (सन २००२ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २८) पारित केलेला आहे. त्याच्याप्रमाणे प्रस्तावनेतील क्र.२ वरील दि. १५ जानेवारी, २००२ च्या शासन निर्णयान्वये रुपये ५,००,०८,०००/- (रुपये पाच कोटी आठ हजार फक्त) एवढी तरतुद आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या अधिनस्त ठेवण्यात आलेली आहे.

३. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी सदर तरतुदीतून शासकीय आश्रमशाळासाठी संगणक खरेदी आणि संगणकासाठी आवश्यक असणारी इतर यंत्रसामुद्री (Accessories) फर्निचर, स्टेशनरी खरेदी करतांना शासनाशी दर करार केलेल्या संस्थेकडून किंवा या संदर्भात शासनाचे जे धोरण / कार्यपद्धती ठरविलेली आहे त्या धोरणाचा / कार्यपद्धतीचा अवलंब करून खरेदी करण्यात यावी. याबाबत शासनासच्या नियमांची काढेकोरपणे, यालन करावे तसेच परं खरेदी करताना अस्विकार केला जावा. तसेच यामुळे कोणत्याही आवर्त

"Visit our website www.maharashtra.gov.in"

4. R. N. २००६०४१२१२३०१००२

... 2 ...

खर्चासाठी अतिरिक्त निधी दिला जाणार नाही आणि नविन पदाची निर्मिती / मागणी करतां येणार नाही.

४. घेरील खर्च "मुख्य लेखाशीर्ष-२२२५-अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर मागासदर्गीयांचे कल्याण-पंचवार्षिक योजनातर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना -०२-अनुसूचित जमातीचे कल्याण-२७७-शिक्षण-(०४)- आश्रमशाळा समूह (०४) (०२), विशेष केंद्रीय सहाय्य योजना (२२२५ १५९९), मागणी क्रमांक- टो-४ याखाली सन २००२-२००३ या आर्थिक वर्षात खर्ची टाकण्यात यादा.

५. रादर शासन तिर्यक, वित्त विभाग यांच्या राहमतीने व अनौपचारिक संदर्भ क्रमांक ११६५/०२/त्यय-१४, दिनांक ७.११.२००२ आणि क्रमांक-प्र.क्र.२४९/अर्थ-१७, दिनांक २१.११.२००२ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार य नावाने,

(स. प. सोनार)
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक (५ प्रती)

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर.

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

महालेखापाल (लेखा व अनुलेखता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

महालेखापाल (लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक.

वित्त विभाग, व्यय-१४ / अर्थसंकल्प-१७, मंत्रालय, मुंबई-३२.

कक्ष अधिकारी, का.७, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.